

कौन्सुलेट जनरल ऑफ दि रिपब्लिकन
ऑफ सिंगापूर यांनी दि. १० ते १२ डिसेंबर,
२०१२ या कालावधीत एनसीपीए, मुंबई येथे
येथे आयोजित "सिंगापूर फिल्म फेस्टीवल"
या करमणूकीच्या कार्यक्रमास करमणूक
शुल्क माफी देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: ईएनटी२०१२/प्र.क्र.१०१/टी-१,
सेंटर वन इमारत, ३२ वा मजला,
जगतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई - ४०० ००५
दिनांक :२५ मार्च, २०१३

शासन निर्णय

कौन्सुलेट जनरल ऑफ दि रिपब्लिकन ऑफ सिंगापूर यांनी दि. १० ते १२ डिसेंबर, २०१२ या कालावधीत एनसीपीए, मुंबई येथे येथे आयोजित "सिंगापूर फिल्म फेस्टीवल" मध्ये एकूण ४ सिंगापूर चित्रपट दाखविण्यात आले असून, भारतीय प्रेक्षकांना सिंगापूर चित्रपटांची माहिती/ओळख व्हावी याकरीता सदरचा फिल्म फेस्टीवल आयोजित करण्याचा उद्देश असल्याचे संबंधितांकडून कळविण्यात आले आहे. यास्तव "सिंगापूर फिल्म फेस्टीवल" या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम, १९२३ मधील कलम ६ (३) नुसार खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करमणूक शुल्क माफी प्रदान करण्यात येत आहे.

- १) कौन्सुलेट जनरल ऑफ दि रिपब्लिकन ऑफ सिंगापूर यांनी सक्षम प्राधिकार्यांकडून आयोजित कार्यक्रमाकरिता आवश्यक मान्यता मिळाल्यानंतर कार्यक्रमाकरिता आकारण्यात आलेल्या प्रवेश शुल्क तसेच सदर कार्यक्रम आयोजित केला असल्यास प्रायोजकत्वाची रक्कम याबाबत जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांना माहिती सादर केली असेल व त्यानुसार देय करमणूक शुल्कापोटी अनामत रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा केली असेल.

- २) लेखापरिक्षणाकरिता कौन्सुलेट जनरल ऑफ दि रिपब्लिकन ऑफ सिंगापूर यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाला या कार्यक्रमाकरिता आलेल्या खर्चाचे विवरण सिंगापूर शासनाच्या पत्रासोबत सादर करावे.
- ३) वर विनिर्दिष्टित केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही करमणूकीच्या कार्यक्रमाबाबत या आदेशाचा वापर केला जाणार नाही. या आदेशात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती/फेरबदल करण्यात येणार नाही.
- ४) उपरोक्त नमूद अटीची पूर्तता होते किंवा कसे याची जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी दक्षता घ्यावी आणि कौन्सुलेट जनरल ऑफ दि रिपब्लिकन ऑफ सिंगापूर यांनी आयोजित केलेल्या उपरोक्त नमूद कार्यक्रमाकरिता झालेल्या करमणूक शुल्काच्या हानीबाबत माहिती स्वतंत्रपणे १ महिन्याच्या कालावधीमध्ये शासनास सादर करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ चे कलम ६(३) अन्वये राज्य शासनास प्राप्त अधिकारान्वये निर्णय घेऊन निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३२५१२२८४३७२१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विद्या हम्पय्या)

शासनाचे अवर सचिव

प्रत, तातडीच्या आवश्यक कार्यवाहीसाठी,,

- १) जिल्हाधिकारी मुंबई शहर

प्रत, माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी

- १) प्रधान महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र १ मुंबई.
- २) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
- ३) उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

- ४) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता, कौन्सुलेट जनरल ऑफ द रिपब्लिक ऑफ सिंगापूर, १५२, १४ वा मजला, मेकर चेंबर ४, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१
- ६) निवड नस्ती